

महाराष्ट्र शासन
मराठी भाषा विभाग
शासन निर्णय क्रमांक: भासस-२०१३/प्र.क्र.३८/भाषा-४
मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२.
तारीख: २८ ऑक्टोबर, २०१३.

वाचा :-

- १) शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्र.भासस-२०१०/प्र.क्र.७४/२०-ब, दि. २२ जून, २०१०
- २) शासन निर्णय, मराठी भाषा विभाग, क्र.भासस-२०१२/प्र.क्र.७२/भाषा-४, दि. १२ एप्रिल, २०१३
- ३) शासन निर्णय, मराठी भाषा विभाग, क्र.भासस-२०१३/प्र.क्र.३८/भाषा-४, दि. ११ ऑक्टोबर, २०१३

प्रस्तावना :-

महाराष्ट्र राज्याचे साधारणपणे पुढील २५ वर्षातील मराठी भाषेचे धोरण ठरविणे, भाषा अभिवृद्धीसाठी नवनवे उपाय व कार्यक्रम सुचविणे व या अनुषंगाने शासनाला मार्गदर्शन करणे तसेच भाषा संचालनालयाने प्रकाशित केलेल्या अनेक कोशांमध्ये नविन प्रचलित शब्दांची भर घालून कोश अद्ययावत करणे, नवीन परिभाषा कोशांची उदा. आयुर्वेद, सागर विज्ञान, संगणक शास्त्र, पर्यावरणशास्त्र इ. निर्मिती करणे, परिभाषा कोशांचे पुनर्मुद्रण, परिभाषेतील अत्यावश्यक परिष्करणे, शब्दव्युत्पत्ती, मराठी परिभाषिक संज्ञांच्या समस्या सोडविणे यासारखी कामे पार पाडण्यासाठी भाषा सल्लागार समितीची पुनर्रचना संदर्भाधिन दि.११ ऑक्टोबर, २०१३ च्या शासन निर्णयान्वये करण्यात आली आहे.

महाराष्ट्र राज्याचे पुढील २५ वर्षाकरिता मराठी भाषेचे धोरण ठरविण्यासाठी विभागवार सहविचार बैठका आयोजित करण्यासाठी उपरोक्त दि.१२ एप्रिल, २०१३ च्या शासन निर्णयानुसार मान्यता देण्यात आली आहे. त्यास अनुसरून विभागवार सहविचार बैठका आयोजित करण्यात आल्या आहेत. त्याअनुषंगाने भाषा सल्लागार समितीच्या दि.१ फेब्रुवारी, २०१३ च्या बैठकीमध्ये मराठी भाषेसंबंधीचे धोरण ठरविण्याबाबत मसुदा समिती स्थापन करण्याचा ठराव पारित करण्यात आला. त्यास अनुसरून भाषा सल्लागार समिती अंतर्गत उप समिती स्थापन करण्याबाबतचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता. त्यानुसार समितीची स्थापना करण्याबाबत शासनाने खालीलप्रमाणे निर्णय घेतला आहे.

शासन निर्णय :-

राज्याचे राजभाषा मराठीचे पुढील २५ वर्षाचे धोरण ठरविण्यासाठी मसुदा तयार करण्याकरिता खालीलप्रमाणे उप समिती स्थापन करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे.

१.	प्रा.नागनाथ कोत्तापल्ले	अध्यक्ष
२.	डॉ.माधवी वैद्य	सदस्य
३.	प्रा.हरी नरके	सदस्य
४.	डॉ.विलास खोले	सदस्य
५.	श्री.वसंत आबाजी डहाके	सदस्य
६.	प्रा.दत्ता भगत	सदस्य
७.	प्रा.विश्वनाथ शिंदे	सदस्य

२. सदर समितीचे अध्यक्ष व सदस्यांना संदर्भाधीन दि.११ ऑक्टोबर, २०१३ रोजीच्या शासन निर्णयात नमूद केल्यानुसार मानधन, बैठक भत्ता, प्रवास भत्ता, दैनिक भत्ता इ. लागू राहतील. सदर समितीची मुदत सदर मसुदा तयार होईपर्यंत राहिल.

३. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१३१०२८१११६१२५९३३ असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(ल. शि. देठे)

उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रति,

१. मा.मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव,
२. मा.उपमुख्यमंत्री यांचे सचिव,
३. मा.राज्यमंत्री, मराठी भाषा यांचे खाजगी सचिव,
४. सर्व मा.मंत्री व राज्यमंत्री यांचे स्वीय सहायक,
५. प्रबंधक, मूळ शाखा, उच्च न्यायालय, मुंबई (पत्राने),
६. प्रबंधक, अपील शाखा, उच्च न्यायालय, मुंबई (पत्राने),
७. लोकायुक्त व उप लोकायुक्त यांचे कार्यालय, नवीन प्रशासन भवन, मंत्रालय, मुंबई,
८. सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई (पत्राने),
९. सचिव, मराठी भाषा विभाग यांचे स्वीय सहायक,
१०. महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता) महाराष्ट्र-१, मुंबई/महाराष्ट्र-२, नागपूर,
११. महालेखापाल (लेखा परीक्षा) महाराष्ट्र-१, मुंबई/महाराष्ट्र-२, नागपूर,
१२. अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई,
१३. निवासी लेखा परीक्षा अधिकारी, मुंबई,
१४. सर्व मंत्रालयीन विभाग,
१५. वित्त विभाग (व्यय-४, सेवा-५, सेवा-६ व विनियम),
१६. मराठी भाषा विभागातील सर्व कार्यासने,
१७. संचालक, भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई,
१८. सहायक भाषा संचालक, भाषा संचालनालय, नवी मुंबई/पुणे/औरंगाबाद/नागपूर,
१९. संचालक, राज्य मराठी विकास संस्था, मुंबई,
२०. संचालक, दर्शनिका विभाग, मुंबई,
२१. सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई,
२२. सचिव, महाराष्ट्र राज्य विश्वकोश निर्मिती मंडळ, मुंबई,
२३. सर्व संबंधित सदस्य
२४. सर्व मंत्रालयीन विभागांना विनंती करण्यात येते की, सदर आदेश त्यांनी आपापल्या अधिपत्याखालील विभाग प्रमुख तसेच कार्यालय प्रमुखांच्या निदर्शनास आणावेत.
२५. निवड नस्ती.